

10. KĀTJ. ÇR. 8, 5, 8. 13. 8, 18.  
 यथाव्यम् (यथा + व्याव्या) adv. den Benennungen entsprechend KĀTJ. ÇR. 1, 7, 23.  
 यथाव्यात (यथा + व्या) adj. früher erzählt, — erwähnt, — angegeben R. 3, 8, 24. 15, 40. DAÇ. 2, 13. MĀRK. P. 113, 17. Ueber die Bed. des Wortes bei den Gāina s. WILSON, Sol. Works 1, 312.  
 यथाव्यानम् (यथा + व्याव्यान) adv. dem Bericht —, der Angabe gemäss KATHĀS. 29, 33.  
 यथागत (यथा + गत) adj. 1) auf dem man vorher gekommen ist: यथागतेनैव मार्गेण — श्रेयोध्यामगमन् des Weges, auf welchem sie gekommen waren, R. 2, 47, 15. R. GORR. 1, 29, 22. HARIV. 14137. KATHĀS. 58, 131. 77, 31. 81, 15. यथागतम् adv. des Weges, auf dem man gekommen ist: गताः MBH. 1, 1187. 3, 2230. 5, 5447. 12, 4261. R. 1, 17, 1. 23, 3. 60, 33. 65, 24. 2, 91, 75. RAGH. 3, 67. KATHĀS. 8, 16. 12, 105. 34, 20. 51, 225. 52, 167. 56, 168. यथागतेन dass. MBH. 3, 1712. Vgl. जग्मुर्यथागताः BRAHMA-P. in LA. (II) 53, 18. ततो यथागताः सर्वे यथावासं ययुस्तथा R. 6, 112, 107. — 2) wie zur Welt gekommen, dumm, einfältig H. 352, Sch.; vgl. यथाज्ञात, यथोद्गत.  
 यथागमम् (यथा + गम) adv. der Ueberlieferung gemäss MBH. 14, 2699. R. 7, 88, 4. PAÑĀR. 1, 2, 26. 30.  
 यथागात्रम् (य + गात्र) adv. Glied um Glied KAUC. 81.  
 यथागुणम् (य + गुण) adv. den Qualitäten —, den Vorzügen gemäss ÇĀṆK. zu KHĀND. UP. S. 53. RĪĠĀ-TAR. 3, 137.  
 यथागृहम् (य + गृह) adv. in sein respectives Haus: रात्रौ याति यथागृहम् MBH. 4, 696.  
 यथागृहीतम् (य + गृहीत) adv. je nach der Reihe des Fassens: समिधो ऽभ्यादधति यं wer gerade ein Scheit in die Hand bekommt ĀÇV. ÇR. 3, 6, 27. गृहीतमाख्यं गृहीत्वा ÇAT. BR. 12, 4, 4, 7. KĀTJ. ÇR. 9, 7, 9. nach der Reihe des Aufführens RV. PRĀT. 2, 39.  
 यथागोत्रकुलकल्पम् (य + गोत्र - कुल) - कल्प) adv. je nach dem Brauch der Familie oder des Geschlechts GOBH. 2, 9, 20.  
 यथाग्नि (यथा + अग्नि) adv. nach der Grösse des Feuers KĀTJ. ÇR. 16, 8, 26.  
 यथाप्रकृषाम् (य + प्रकृषा) adv. der Angabe gemäss ĀÇV. ÇR. 5, 10, 20.  
 यथाङ्गम् (यथा + अङ्ग) adv. Glied um Glied: यथाङ्गं वर्धतां शेषः ऽV. 6, 101, 1. ÇAT. BR. 13, 8, 3, 5. KĀTJ. ÇR. 21, 4, 8. ÇĀÑKH. ÇR. 17, 12, 7. ĀÇV. GRHJ. 4, 3, 25.  
 यथाचमसम् (य + चमस) adv. Kāmasa um Kāmasa ÇAT. BR. 4, 4, 3, 10. ÇĀÑKH. ÇR. 8, 2, 14. 9, 3.  
 यथाचारम् (यथा + आचार) adv. dem Brauche gemäss, wie üblich R. 4, 40, 8. PRAJOGAR. 2, b. 6. 3, a. 1. SAṆSK. K. 221, a, 8.  
 यथाचारिन् (य + चा) adj. wie (rel.) zu Werke gehend, wie verfahren ÇAT. BR. 14, 7, 3, 6.  
 यथाचित्त (य + चि) adj. vorher bedacht, beabsichtigt VARĀH. BRH. S. 88, 41. KATHĀS. 19, 2.  
 यथाचोदितम् (य + चोदित) adj. je nach der Aufforderung ĀÇV. ÇR. 1, 5, 24. ÇĀÑKH. ÇR. 2, 5, 18.  
 यथाक्न्दसम् (य + कन्दस्) adv. ein Metrum um's andere AIT. BR. 2, 18. 4, 29. 6, 12. ÇĀÑKH. ÇR. 9, 20, 6.

- यथाज्ञात (य + ज्ञात) adj. wie ein zur Welt Gekommener, dumm, einfältig AK. 3, 1, 48. H. 352. — Vgl. यथागत 2) und यथोद्गत.  
 यथाज्ञातम् (wie eben) adv. Geschlecht um Geschlecht ÇAT. BR. 9, 1, 1, 19.  
 यथाज्ञाति (य + ज्ञा) adv. Art um Art LĀTJ. 2, 7, 15. 6, 5, 25. 8, 2, 17.  
 यथाज्ञोषम् (य + ज्ञोष) adv. nach Herzenslust MBH. 3, 11054 (S. 571, ोषम् ed. Calc.). 12, 1520. 14, 112.  
 यथाज्ञप्त (यथा + ज्ञा) adj. vorher befohlen, anbefohlen R. GORR. 1, 11, 24. 2, 87, 18.  
 यथाज्ञानम् (य + ज्ञान) adv. nach Wissen, so gut man es weiss GOBH. 3, 9, 18. PAÑĀR. 1, 2, 26. 45. 4, 5, 33.  
 यथाज्ञोषम् (य + ज्ञोष) adv. dem Alter nach, vom Aeltesten zum Jüngsten hinab LĀTJ. 1, 3, 19. 2, 11, 3. GOBH. 2, 8, 23. 3, 9, 13. PAÑĀR. 198, 10. — Vgl. यथाकनिष्ठम्.  
 यथातत्त्वम् (य + तत्त्व) adv. der Wahrheit gemäss, wie es sich wirklich verhält, genau MBH. 3, 2891. 5, 7004. R. 2, 72, 35. 41. 97, 11. 3, 38, 4. 4, 51, 28. 5, 32, 4. 6, 109, 4. KATHĀS. 5, 104. 11, 50. 31, 52. 42, 96. 49, 42. 52, 166. 110, 40. 123, 114. यथातत्त्वार्थदर्शिन् MBH. 12, 11608.  
 यथातथम् (य + तथा) adv. wie es sich in Wirklichkeit verhält, genau (Etwas berichten), wie es sich gebührt, wie es sich gehört AK. 3, 5, 15. H. 264. HĀR. 199. HALĀJ. 1, 144. MBH. 1, 286. 5566. 3, 2136. 2693. 2879. 5, 5444. 13, 464. 3628. 14, 757. 986. INDR. 5, 52. R. 2, 72, 46. 3, 7, 19. KATHĀS. 57, 28. 70, 93. BHĀG. P. 6, 1, 41. MĀRK. P. 56, 19. 100, 25. 135, 12. Verz. d. Oxf. H. 36, a, No. 78. — Vgl. यथ, यथातथ्य.  
 यथातथ्यम् (य + तथ्य) adv. der Wahrheit gemäss MBH. 13, 5205. R. 3, 75, 22. 4, 61, 38. 7, 83, 3.  
 यथातथ्येन (wie eben, instr.) adv. dass. HARIV. 9104. R. 6, 13, 11.  
 यथात्मक (von यथा + आत्मन्) adj. welche (rel.) Natur immer habend PAÑĀR. 2, 1, 30.  
 यथादत्त (य + दत्त) adj. wie immer gegeben: उपभोक्त्ये यथादत्तं भागं पित्रा R. GORR. 2, 110, 22.  
 यथादर्शनम् (य + दर्शन) adv. bei jedem Vorkommen, in jedem einzelnen Falle SĀH. D. 36, 16. व्याप्त्या यथादर्शनप्रवृत्तया KUSUM. 49, 13.  
 यथादायम् (य + 2. दाय) adv. je nach dem Erbtheil BHĀG. P. 5, 1, 39, 7, 8.  
 यथादिक् (य + 2. दिक्) adv. nach den verschiedenen Himmelsgegenden, nach der entsprechenden H. ĀÇV. GRHJ. 2, 8, 9. VARĀH. BRH. S. 55, 6.  
 यथादिशम् (wie eben) adv. dass. MBH. 5, 1753. VARĀH. BRH. S. 59, 7. BHĀG. P. 5, 16, 30.  
 यथादिष्ट (यथा + आ) adj. der Angabe —, der Anweisung entsprechend R. 2, 100, 32. KATHĀS. 40, 88. 71, 10. यथादिष्टम् adv. der Angabe —, der Anweisung gemäss ÇAT. BR. 1, 3, 2, 21. KAUC. 1. RV. PRĀT. 4, 14. 7, 1. KATHĀS. 49, 80. यथादिष्टः 36, 20 ist यथा आदिष्टः.  
 यथादीप्तम् (य + दीप्त) adv. den übernommenen religiösen Observanzen gemäss MBH. 14, 1270.  
 यथादृष्टम् (य + दृष्ट) adv. wie man Etwas gesehen hat M. 8, 76. 101. KATHĀS. 12, 119. 33, 179. 35, 89. 56, 211.  
 यथादृष्टि (य + दृ) adv. dass. Verz. d. Oxf. H. 155, b, 16.  
 यथादेवर्तम् (य + देवता) adv. Gottheit um Gottheit AIT. BR. 4, 29. TS. 2, 2, 21, 3. 3, 1, 6, 1. TBH. 1, 1, 4, 8. 3, 3, 10, 1. ÇAT. BR. 1, 4, 2, 17. 4, 2, 2, 11.